



# DAMODAR INDUSTRIES LIMITED

Date: 01/12/2021

To,  
The Manager – CRD  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort  
Mumbai – 400001  
Ref.: Script Code 521220

To,  
National Stock Exchange of India Limited  
The Corporate Relation Department,  
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block  
Bandra - Kurla Complex  
Bandra (E) Mumbai - 400 051  
Script Symbol : DAMODARIND

**Subject: Notice in respect of Transfer of Equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account and reminder to claim the dividends unpaid/unclaimed.**


Dear Sir/Madam,

We enclose herewith copies of the Notice, in respect of transfer of Equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account and reminder to claim the dividends unpaid/unclaimed, published on December 01, 2021 in the following newspapers in accordance with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016:

1. Business Standard
2. Mumbai Lakshadeep

Kindly take the same on record.

Thanking You  
For **Damodar Industries Limited**

  
**Subodh Kumar Soni**  
Company Secretary

- Encl: 1. Copy of Notice published in Business Standard  
2. Copy of Notice published in Mumbai Lakshadeep


Regd. Office : 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013.

Tel : + 91-22-66610301 / 02 / 08, + 91-22-49763180 / 3203

Factory : Survey No. 265 / 10 / 1, Demni Road, Dadra Village, D. & N. H. (U. T.) - 396 230 Tel.: 0260 3253390

: T- 26, MIDC Amravati, Addl. Indl. Area, MIDC, Textile Park, Nandgaon Peth, Maharashtra - 444 901.

Email : cs@damodargroup.com | Website : www.damodargroup.com | GST No. : 27AAACD3850G1ZV | CIN : L17110MH1987PLC045575



CHANGE OF NAME

I army no. 15156406 f Rank hav Name Chandrakant Ganapati Chougule Vill. Koparde, Post. Malkapur, Ta. Shahuwadi, Dist. Kolhapur, State. Maharashtra Declare that my wife name Priyanka in my service record which is wrong and my wife name **Priyanka Chandrakant Chougule** Is Correct.  
**Chandrakant Ganpati Chougule**

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that I am investigating the title in respect of Flat No. 207, Second Floor, Wing 'A' of Swaralata Co-op. Hou. Soc. Ltd., situated on land bearing City Survey No. 88B, 88E & 86/1, Tika No. 21, at Village Naupada, Behind Deodhar Hospital, Thane (West) 400602. The present owners, (1) Mrs Sharmila Avinash Raje, (2) Mrs Sulabha Suresh Raje, (3) Mrs Swati Prakash Sule & (4) Mrs Rekha Prakash Kamik have represented to me that the said Flat was jointly owned by Shri Manohar Martand Kulkarni, who has expired on 08/09/1993 & Mrs Vimal Manohar Kulkarni, who has expired on 10/08/2005 and that they are the only legal heirs of Late Shri Manohar Martand Kulkarni and Late Mrs Vimal Manohar Kulkarni. If any person/s, bank and/or financial institution has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said Flat, shall in writing raise their objections within 15 days from the date of this notice at A-70, Gurunanak CHS Ltd., Kopri Colony, Thane (East) otherwise such claim will be considered as waived and no claims shall be entertained thereafter.

Antil S Shamdassani  
Advocate

Date: 01-12-2021 Place: Thane

INDIABULLS COMMERCIAL CREDIT LIMITED

Regd. off: M 62 & 63, First Floor Connaught Place, New Delhi - 110 001

EXPRESSION OF INTEREST (EOI) FOR STRESSED FINANCIAL ASSETS

Indiabulls Commercial Credit Limited, a non-banking financial company, invites Expression of Interest (EOI) along with non-disclosure agreement for sale of its Stressed Financial Assets. The data room will be open from December 2, 2021 to December 20, 2021. The data room can be accessed at 18<sup>th</sup> Floor, Tower 1, One International Center, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Maharashtra. For detailed terms and conditions of sale, you may contact us on: gupta.ravindra@indiabulls.com or 02261891606.

Last day for submission of bid is December 22, 2021

Mumbai, December 1, 2021

HEG LIMITED

Regd. Off.: Mandideep (Near Bhopal), Distt. Raisen-462046, Madhya Pradesh

Tel: 07480-233524, 233525; Fax: 07480-233522; CIN : L23109MP1972PLC008290

E-mail: heg.investor@inbhiwara.com; Website: www.heg ltd.com

NOTICE is hereby given that the following Share Certificate(s) have been reported lost/ misplaced. Any person who has any claim in respect of any of these shares should communicate the same at Company's Registered Office within 15 days from the date of this Notice. The Company will proceed to issue the duplicate Share Certificate(s) after expiry of 15 days, in case no objection is received from any person.

S.N.	F. No.	Name of Shareholder(s)	S/C No.	Distinctive Nos.	Shares	
1	9608	R M VALLIAPPAN	239045-239049	25167407-25167494	88	
2	49578	SUMAN DEVI S LOHIA	310924	29670529-29670578	50	
3	16591	SUMAN LOHIA, ASHOK J BANKA	77265	10488191-10488240	50	
4	16592	LOHIA SUMAN SUSHIL ASHOK J BANKA	77266	10488241-10488290	50	
5	51953	SUSHIL KUMAR LOHIA	148835	18094366-18094415	50	
			313897	29819179-29819228	50	
6	64083	DIPEN SHAH, C G SHAH	328065	30527216-30527265	50	
7	51243	ZILLAH C M VAZ, MILIKENTE VAZ	147965	18050866-18050915	50	
8	57895	RAVINDRA KHULE, KIRAN KHULE, KETAN KHULE	155812	18443216-18443265	50	
			320879	30168279-30168328	50	
9	47540	DEEPIKA NILENDU VAKIL	143515	17828366-17828415	50	
			308580	29553377- 29553426	50	
10	41951	SURESH CHANNNDRA MANGAL	301781-301786	29213699-29213998	300	
11	25086	D ANANDA RAJAN	16406	8596711- 8596730	20	
12	71252	NIDHI AGGARWAL EKA AGGARWAL	54549	8876416- 8876465	50	
13	68330	NIDHI		188694	11515007-11515056	50
				188695	11515057-11515082	26
					11515121-11515144	24
14	70548	M AGGARWAL N AGGARWAL	188943	11519768-11519805	50	
					11592803-11592814	
			188944	11592815-11592840	50	
					11612877-11612900	
15	*35375	*CHANDRAKANT MOTIRAM - MAHAJAN	126958-126960	17000516-17000665	150	
			291898-291900	28720023-28720172	150	

\*Related to IEPF Claim also.  
Date : 30.11.2021  
Place : Mandideep (M.P.)

for HEG LIMITED  
(Vivek Chaudhary)  
Company Secretary (A-13263)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that our clients are negotiating with **Mrs. Madhu Manoj Jain** presently residing at 301, Siddhachal Building, Near Cosmos Bank, Hanuman Road, Vile Parle East, Mumbai 400057 for purchase of Flat No. 501 on 5<sup>th</sup> Floor Sun Vision Heritage, 33, Park Road, Vile Parle East, Mumbai 400057 held vide Share Certificate No 14 dated 25 November 2021 bearing Distinctive Numbers from 131 to 140 (both inclusive), of Jai Co-operative Housing Society Ltd., more particularly described in the Schedule hereunder written, (hereinafter referred to as "**the said Premises**"). Any person(s) having any agreement, right, title, claim or interest into or upon the said Premises or any part thereof by way of lease, lien, gifts, licence, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise of whatsoever nature are hereby requested to inform the same in writing to the undersigned at the address mentioned below together with documentary evidence thereof within 15 days from the date of publication hereof failing which the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transaction shall be completed without any reference to such claim.

THE SCHEDULE OF THE PREMISES REFERRED TO ABOVE:

Flat No. 501, admeasuring 88.07 sq. meters built-up area on the 5<sup>th</sup> Floor of the building Sun Vision Heritage, being , lying and situate at 33, Park Road, Vile Parle East, Mumbai 400057 , Share Certificate No. 14 bearing Distinctive Numbers from 131 to 140 (both inclusive) Issued by Jai Co-operative Housing Society Ltd. along with 1 car parking space in the stilt of the building and said building is standing on the plot of land bearing bearing C.S. No. 1155, 1151/ 1 to 3 of Vile Parle Village Taluka Andheri Mumbai Suburban District .

Sd/-  
Mumbai  
Dated: 30 November 2021

SAMPAT & MEHTA  
Chartered Accountants  
B-501/502, 11 Sarvoday, Western Express Highway, Bandra East, Mumbai - 400 051

James Warren Tea Limited

Corporate Identification Number (CIN) : L15491AS2009PLC009345

Registered Office : Dhrohad Tea Estate, P.O. Barahaghat, Dist. Tinsukia, Assam 787150, Tel: 03759-247922, Corporate Office: Aspirations Village, 12, Pretoria Street, Kolkata 700071, Tel: 91-33-40341000 Fax: 91-33-40341015, E-mail: sec@jwtl.in, Website: www.jameswarrentea.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, (the 'Act') read with Rule 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modifications) or re-enactment thereof for the time being in force) read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020 and 10/2021 dated 23rd June, 2021 ("General Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), as amended from time to time, the Notice of the Postal Ballot has been sent on 30th November, 2021 to all the members whose names appear on the Register of member/Li of Beneficial Owners as on 28th November, 2021 through electronic mail to all those members whose email IDs are registered in the records of depository participants/Registrar and Share Transfer Agent ("RTA") in compliance with the General Circulars, for seeking approval of the members of the Company by Postal Ballot (remote e-voting), for the Special Resolution for obtaining consent to Buyback Equity Shares of the Company. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Ltd. (CDSL), to provide e-voting facilities to its members. The Company is providing e-voting facilities to the Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form as on the cut-off date to cast their vote electronically through e-voting services provided by CDSL. The manner of remote e-voting has been provided in detail in the Notice of the Postal Ballot. Members are requested to note that the voting through Postal Ballot will open on Wednesday, 1st December, 2021 at 09:00 A.M and will close on Thursday, 30th December, 2021 at 05:00 P.M. The Board of Directors has appointed Mr. Santosh Kumar Tibrewalla, Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the Postal Ballotelectronic voting in a fair and transparent manner. Members holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with Company's RTA and Members, who have not registered their email address so far, are requested to register their email address for receiving all communications from the Company electronically with RTA at email id: [mlp@jwtl.in](mailto:mlp@jwtl.in). Members who have not received the Postal Ballot Notice may apply to the RTA, i.e. Maheshwari Datamatics Pvt Ltd, 23, R.N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata-700001 or at [mlp@jwtl.in](mailto:mlp@jwtl.in) and obtain a duplicate thereof. The Postal Ballot Notice is also available at Company's website [www.jameswarrentea.com](http://www.jameswarrentea.com) and CDSL e-voting website, i.e. [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com). The voting rights of the Members shall be reckoned on the cut-off date i.e. 28th November, 2021. A person who is not a Member as on cut-off date should treat this notice for information purpose only. The Scrutinizer will submit their report to the Chairman of the Company within two working days from the last date of e-voting and the result of Postal Ballot will be announced on the same day. The results would be communicated to the stock exchanges and shall also be displayed on the Company's website i.e. [www.jameswarrentea.com](http://www.jameswarrentea.com). In case of any query/grievances, the members may contact Mrs. Ayushi Mundhra, Company Secretary & Compliance Officer at the Corporate Office of the Company at [sec@jwtl.in](mailto:sec@jwtl.in) or e-mail: [sec@jwtl.in](mailto:sec@jwtl.in). For any queries or issues regarding e-voting you may contact to CDSL. Mr. Malay Bhasia, Regional Manager, Kolkata at Phone No. (033) 2282-1375 or Toll Free No. 1800-200-5533 or e-mail: [helpdesk.evoting@cslindia.com](mailto:helpdesk.evoting@cslindia.com) or [mlp@jwtl.in](mailto:mlp@jwtl.in). For James Warren Tea Limited Sd/- Ayushi Mundhra Company Secretary & Compliance Officer

Place: Kolkata  
Date: 30.11.2021

SBI

Corporate Centre, Stressed Assets Resolution Group, 21st floor, E Wing, Maker Tower, Cuffe Parade, Mumbai - 400 005

SALE OF FINANCIAL ASSETS TO BANKS/ARCS/NBFCs/FIs THROUGH e-AUCTION

State Bank of India invites bids from the Banks/ARCS/ NBFCs/FIs through e-Auction for sale of financial assets. Banks/ARCS/NBFCs/FIs interested in bidding for buying such financial assets, to be showcased by the Bank from time to time, can participate in the bidding process after executing a non-disclosure agreement with the Bank, if not already executed. For execution of non-disclosure agreement with the Bank & other queries, if any, such interested Banks/ARCS/ NBFCs/FIs can contact on e-mail id-[dgm.sr@sbi.co.in](mailto:dgm.sr@sbi.co.in)

State Bank of India invites Expression of Interest from Banks/ARCS/NBFCs/FIs for the proposed sale of its Non Performing Asset (NPAs) comprising ( 01 ) financial asset with Total outstanding of ₹ 4101.87 Crore. Interested prospective bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest". Kindly visit Bank's Website at <https://bank.sbi> Click on link in the News > Auction Notice > ARC AND DRT for further details.

Issued by  
Deputy General Manager  
(ARC)

Place: Mumbai  
Date: 01.12.2021

DAMODAR INDUSTRIES LIMITED

Reg. Off.: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai 400 013.

Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575

Tel: +91 - 022 -6661 0301/2& 022- 49763203

E-mail: [cs@damodargroup.com](mailto:cs@damodargroup.com) Website: [www.damodargroup.com](http://www.damodargroup.com)

NOTICE TO SHAREHOLDERS

(For Transfer of unpaid/unclaimed dividend and equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account)

Sub: (1) Reminder to claim the dividends remaining unpaid/unclaimed.

(2) Transfer of unclaimed equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account.

NOTICE is hereby given pursuant to the provisions of the Companies Act, 2013 ('The Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('The Rules') notified by the Ministry of Corporate Affairs(MCA), Government of India.

As per Section 124(5) of the Act, all dividends remaining unpaid or unclaimed for a period of seven years are required to be transferred by the Company to the 'Investor Education and Protection Fund'(IEPF).

Members of the Company are hereby informed that in terms of provisions of Section 124(6) of the Companies Act,2013 , all shares in respect of which dividend have remained unclaimed/unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Government of India.

Further, as per the provision of IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules,2016 as amended,(IEPF Rules) the concerned members, in respect of whom dividend have remained unclaimed/unpaid for seven consecutive years, are being provided an opportunity to claim such unpaid/unclaimed dividends, by sending a letter under their signature together with self attested copy of PAN Card and cancel cheque, so as to reach at the office of the our Registered Transfer Agent (RTA), Link Intime India Pvt. Ltd. C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel.No.: (022) 49186270, e-mail- [iepf.shares@linkintime.co.in](mailto:iepf.shares@linkintime.co.in) latest by 17/04/2022.

The details of such members and number of shares that would be required to be transferred to the IEPF Authority, is being made available on Company's website's also. In the event a valid claim not received by the Company by 17/04/2022, the Company shall take suitable steps to transfer such shares in an accordance with the provisions mentioned in the said IEPF Rules.

Once the shares transferred to the IEPF Authority by the Company, such shares may be claimed by the concerned Members only from the IEPF Authority by the following procedure under the aforesaid IEPF Rules, as amended or restated from time to time.

Details of Unclaimed/unpaid dividends are available with Company, in respect of year 2014-15 (Interim Dividend) onwards, details whereof are available on the website of the Company. <http://www.damodargroup.com/investors> under the Investor information category. All Members are advised to claim their stake immediately for such unclaimed/unpaid dividend.

A Member having any query on this matter may contact the Company Secretary or our RTA M/s. Link Intime India Pvt. Ltd. by sending letter/E-mail.

For Damodar industries Limited Sd/-  
Subodh Kumar Soni  
Company Secretary

Place : Mumbai  
Date : 30/11/2021

quant

quant Mutual Fund

Registered Office: 6<sup>th</sup> Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025.

Tel.: +91 22 6295 5000 E-mail: [help.investor@quant.in](mailto:help.investor@quant.in) Website: [www.quantmutual.com](http://www.quantmutual.com)

NOTICE CUM ADDENDUM NO. 23/2021

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM"), Application/Common Application Form of Debt Scheme of quant Mutual Fund

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/IMD/IMD- II DOF3/P/CIR/2021/573 dated June 07, 2021 on Potential Risk Class (PRC) Matrix for debt schemes, based on Interest Rate Risk and Credit Risk, quant Mutual Fund has positioned its debt scheme in terms of PRC matrix consisting of parameters based on maximum interest rate risk and maximum credit risk, the following changes shall be made to SID/KIM/Application/Common Application form to disclose maximum risk the fund manager can take in debt scheme of quant Mutual Fund:

This is effective from December 01, 2021 (the "Effective Date").

Sr. No.	Scheme Name	Revised Scheme Type	Risk - O - Meter	PRC Matrix																							
1	quant Liquid Plan	An open ended Liquid Scheme. A Relatively Low Interest Rate Risk and Moderate Credit Risk.	Moderately High	<table><thead><tr><th colspan="3">Potential Risk Class</th></tr><tr><th>Credit Risk →</th><th>Relatively Low (Class A)</th><th>Moderate (Class B)</th><th>Relatively High (Class C)</th></tr></thead><tbody><tr><td>Interest Rate Risk↓</td><td></td><td>B-I</td><td></td></tr><tr><td>Relatively Low (Class I)</td><td></td><td></td><td></td></tr><tr><td>Moderate (Class II)</td><td></td><td></td><td></td></tr><tr><td>Relatively High (Class III)</td><td></td><td></td><td></td></tr></tbody></table>	Potential Risk Class			Credit Risk →	Relatively Low (Class A)	Moderate (Class B)	Relatively High (Class C)	Interest Rate Risk↓		B-I		Relatively Low (Class I)				Moderate (Class II)				Relatively High (Class III)			
Potential Risk Class																											
Credit Risk →	Relatively Low (Class A)	Moderate (Class B)	Relatively High (Class C)																								
Interest Rate Risk↓		B-I																									
Relatively Low (Class I)																											
Moderate (Class II)																											
Relatively High (Class III)																											

Accordingly, SID and KIM of quant Mutual Fund stands amended suitably to reflect the change as stated above.

This Addendum forms an integral part of the SID and KIM of the Mutual Fund. All other terms and conditions remain unchanged.

Place : Mumbai  
Date : November 30, 2021

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

For quant Money Managers Limited Sd/-  
Authorised Signatory

Procter & Gamble Health Limited

(CIN: L99999MH1967PLC013726)

Registered Office: Godrej One, 8th Floor, Eastern Express Highway, Pirojshanagar, Vikhroli East Mumbai – 400079

Website: [www.pghealthindia.com](http://www.pghealthindia.com) • Email ID: [investorgrievance.in@pg.com](mailto:investorgrievance.in@pg.com)

Tel: (91-22) 6866 9000 • Fax: (91-22) 2518 6828 • Investor helpline no.: 8291902520

Notice to Members

Members of the Company are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 and other applicable regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Listing Regulations"), including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, the Company has on Monday, November 29, 2021, sent emails through National Securities Depositories Limited (NSDL) to the Members whose email IDs are registered with the Company for seeking Members' approval for appointment of Mr. Subramanian Madhavan (DIN 06451889) as a Non-Executive Independent Director of the Company for a period of five years. (Ordinary Resolution).

The Company has appointed Mr. B. V. Dholakia, Practicing Company Secretary, Partner of M/s. Dholakia & Associates LLP, Company Secretaries and in his absence Mr. Nrupang Dholakia, Practicing Company Secretary, to act as the Scrutinizer, for conducting the Postal Ballot in a fair and transparent manner. The Company has engaged the services of NSDL to provide electronic voting facility to the Members of the Company.

The Members have an option to either vote electronically or by way of Physical Postal ballot Form. The Voting period begins on Tuesday, November 30, 2021 at 9:00 A.M. and ends on Wednesday, December 29, 2021 at 5:00 P.M. Any postal ballot form received beyond 5.00 p.m. on December 29, 2021 will not be valid and voting by post as well as electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on December 29, 2021.

The Voting rights will be reckoned on the cut-off date which is November 19, 2021.

In case any Member casts vote through physical ballot as well as electronic mode, then voting done through electronic mode shall prevail and voting done by physical ballot will be treated as invalid.

A Member can obtain a duplicate Postal Ballot Form from the Registrar & Transfer Agents of the Company, KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad- 500 032, Telangana.

Members may contact Ms. Zeal Shah, Company Secretary, for any grievances connected with the Postal Ballot via email: at [investorgrievance.in@pg.com](mailto:investorgrievance.in@pg.com)

The Results of the Postal Ballot will be announced on December 31, 2021 and will be intimated to the stock exchanges where the shares of the Company are listed as well as made available on the Company's website at <https://www.pghealthindia.com/investors/>

For Procter & Gamble Health Limited Sd/-  
Zeal Shah  
Company Secretary

Place: Mumbai  
Date: November 30, 2021

APNA SAHAKARI BANK LTD.

(Multi State Scheduled Co-op. Bank)

REGD. OFFICE : Apna Bazar, 106-A, Naigaon, Mumbai - 400 014. Corporate Office : Apna Bank Bhavan, Dr. S.S. Rao Road, Parel, Mumbai - 400 012. Tel. 022-2416 4860 / 2410 4861- 62/2411 4863, Fax 022 -24104680 Email : [apnabank@vsnl.com](mailto:apnabank@vsnl.com), [web@apnabank.co.in](mailto:web@apnabank.co.in)

POSSESSION NOTICE

Whereas the Authorized Officer of Apna Sahakari Bank Ltd. ( Multi State Scheduled Co-Op. Bank) under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12), issued Demand Notice dated June 21st, 2021 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower - M/s. Gajba Enterprises- Mr. Ninad Shripad Phatak (Proprietor/Mortgagor), Mr. Jagesh Shripad Phatak (Co-Borrower/ Mortgagor), Mr. Santosh Chandrakant Ranjane (Guarantor), Mr. Namdeo Vasudev Parab (Guarantor) to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 43,14,677.89 (Rupees Forty Three Lakh Fourteen Thousand Six Hundred Seventy Seven and Paise Eighty Nine Only) as on May 31st, 2021 together with further interest thereon with effect from June 01st,2021 onward until the date of payment, within 60 days from the date of the said Notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken Possession of the Property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules on this November 26th, 2021

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Apna Sahakari Bank Ltd.( Multi State Scheduled Co-Op. Bank.) for an amount of being Rs. 43,14,677.89 (Rupees Forty Three Lakh Fourteen Thousand Six Hundred Seventy Seven and Paise Eighty Nine Only) as on May 31st, 2021 together with further interest thereon with effect from June 01st,2021 onward until the date of payment

The Borrowers attention is invited to Sub Section 8 of Sec.13 of SARFAESI Act in respective of time available to redeem secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece and parcel of land situate, lying & being at Flat No. A/302, 3rd Floor, admeasuring 759.44 sq. ft. Carpet area in the building known as Ratneswar Park Co-Op. Hsg. Society Ltd., being lying and situated on the plot of land bearing Survey No. 3, Hissa no. 11 Village Kashieli, Old Mumbai Agra Road, Taluka – Bhiwandi, Thane West 421 302, within the limits of Grampanchayat Kashieli Joint Sub-Registration District and Taluka Bhiwandi, Registration District & District Thane.

Authorized Officer,  
Apna Sahakari Bank Ltd.  
Multi State Scheduled Co-Op. Bank

Date : 26.11.2021  
Place: Mumbai

NOTICE REGARDING LOST CERTIFICATE OF MANGALORE CHEMICALS AND FERTILIZERS LTD

I, Mr Jayesh Kanaksinh Ashar residing at 2B Suvas, Rungta Lane, 68F Napean Sea Road, Mumbai 400 006, the registered holder of the undermentioned shares held in Mangalore Chemicals & Fertilizers Ltd hereby give notice that the share certificate in respect of the said shares has been lost and I have applied to the Company for issue of duplicate certificate.

Any person having claim in respect of the said shares should lodge such claims with the Company at its registered office at Level II, UB Tower, U B City, 24 Vittal Mallya Road, Bangalore 560 001 within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate and no further claim will be entertained by the Company thereafter.

Folio No.:J0085863, Certificate No.:122649,  
Distinctive Nos.:14667769 to 146680068, No of shares:300 shares

Jayesh Kanaksinh Ashar  
Name of the registered holder

Date : 01.12. 2021  
Place : Mumbai

emami\*limited

CIN: L63993WB1983PLC036030

Regd. office: Emami Tower 687, Anandapur,E M Bypass, Kolkata 700107, West Bengal website: [www.emamitd.in](http://www.emamitd.in), e-mail: [investors@emamigroup.com](mailto:investors@emamigroup.com)

NOTICE

Notice is hereby given that the Company has received the following applications from investors/shareholders:-

Name of the Shareholders	Certificate No	Distinctive No from	Distinctive No To	No of shares	Remarks
MR. PL. MUTHIAH CHETTIAR (DECEASED)	757 1794 2639	995835 151620943 227515938	995890 151620970 227516021	56 28 84	Transmission of shares in name of : 1. PL.VIJAYAKUMARI 2. PL.PANIAPPAN 3. PL.KANNAPPAN 4. SENBAGHALAKSHMI
1. MR. MIHIR DINESH SHAH 2. MR. DINESH M. SHAH (DECEASED)	562 1637 2540	814799 151552476 227360358	815246 151552699 173621029	448 224 672	Name Deletion

The Company will proceed to carry out Transmission/Name deletion, if no objection from any interested person is received by the Company's Registrars, Maheshwari Datamatics Pvt Ltd, 23, R.N Mukherjee Road , 5th Floor, Kolkata 700001 within 15 days from publication hereof.

For Emami Limited  
A. K. Joshi  
Company Secretary & VP-Legal

Place: Kolkata  
Date : 29th November, 2021

INDIAN METALS & FERRO ALLOYS LIMITED

Regd. Office: IMFA Building, Bomkhal, P.O. Rasulgargh, Bhubaneswar - 751 010, Odisha, Tel:-91 674 261 1000 Fax:-+91 674 2580020, 2580145

Email: [mail@imfa.in](mailto:mail@imfa.in), Website: [www.imfa.in](http://www.imfa.in)  
Corporate ID: L27101OR1961PLC000428

NOTICE OF POSTAL BALLOT & E VOTING INSTRUCTION

Members are hereby informed that pursuant to Section 110 read with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act"), Rule 22 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meeting (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company has completed dispatch of Postal Ballot Notice dated 26<sup>th</sup> November 2021 along with Explanatory Statement on 30<sup>th</sup> November 2021 through electronic mode to all those Members of the Company whose email addresses are registered with the Company or with the Depositories as on 26<sup>th</sup> November 2021. ("Cutoff date") in relation to matters set out in the Notice to be transacted through Postal Ballot by voting through electronic means only ("remote e-Voting"). The requirement for sending physical copy of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form has been deferred with vide relevant MCA Circulars. The voting right of members shall be reckoned as on the cut-off date i.e. 26<sup>th</sup> November 2021. Person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only.

The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) for providing e-voting facility to all members. Members are requested to note the following information:

Commencement of remote e-voting: 9.00 AM IST on Wednesday, 1<sup>st</sup> December 2021. End of remote e-voting: 5.00 PM IST on Thursday, 30<sup>th</sup> December 2021.

The members are requested to note that e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled upon expiry of the aforesaid period.

The result of e-voting/Postal Ballot will be declared on or before 6.00PM, Saturday 1<sup>st</sup> January 2022 at the Registered Office of the Company and will be intimated to Stock Exchanges on which Company's equity share is listed and also will be displayed on the Company's website [www.imfa.in](http://www.imfa.in).

Members Who have not registered their e-mail address with the Company or their Depositories are required to register by completing the process for registration of e-mail address as under:

(i) Members holding shares in physical form may register their email address by sending scanned copy of a signed request letter mentioning their name, folio number and complete address. Self attested scanned copy of the PAN Card, and self-attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving licence, Election Identity Card, Passport) in support to the address of the member as registered with the Company by email to [investor-relation@imfa.in](mailto:investor-relation@imfa.in).

(ii) Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participant.

The Postal Ballot Notice is available on the Company's website [www.imfa.in](http://www.imfa.in); website of BSE limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), National Stock Exchange of India limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

The instructions on the process of e-voting, including the manner in which the members who are holding shares in physical form or have not registered their email addresses can cast their vote through e voting are provided in the Postal Ballot Notice.

Any query in relation to the resolutions proposed to be passed by Postal Ballot may be addressed to secretarial department at Email: [secretarial@imfa.in](mailto:secretarial@imfa.in) or query / grievance with respect to E-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and E-voting User Manual for Share holders available under the downloads section of NSDL's e-voting website or contact Mr. Amit Vishal, Senior Manager / Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400 013 at toll free no. 1800 1020 990 / 1800 22 44 30 or at E-mail id: [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) .

For Indian Metals & Ferro Alloys Ltd Sd/-  
Bhubaneswar (PREM KHANDELWAL)  
Dated: 30<sup>th</sup> November 2021 CFO & COMPANY SECRETARY



